



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ७५ (३)]

शुक्रवार, डिसेंबर २०, २०२४/अग्रहायण २९, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००]

असाधारण क्रमांक १८७

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून

अनुसूची-V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर.-९१/इ५२८३६१/सीआर ६७४/२०२४.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/ पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, **विक्रमगड** तालुक्यातील **वेहेलपाडा** ग्रामपंचायतीतील **कलमपाडा** पाडा/वस्ती/ पाड्यांचा समूह / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक **२५ मार्च २०२२** रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, **उपविभागीय अधिकारी विक्रमगड, विभाग विक्रमगड** यांनी यासंदर्भात दिनांक **१ जून २०२३** रोजी **वेहेलपाडा** ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाडा/वस्ती/पाड्यांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, **जिल्हाधिकारी, पालघर** यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाड्यांचा समूह/ वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

आणि त्याअर्थी, मी, **डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त, कोकण विभाग** पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून **विक्रमगड** तालुक्यातील **वेहेलपाडा** ग्रामपंचायतीतील **कलमपाडा** येथे पाडा/वस्ती/ पाड्यांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावांच्या नैसर्गिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :—

अ.क्र.	हद्दीचे तपशील	समूह नंबर/ कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१.	उत्तरेस	३७७,१६८	डोयाचा पाडा, डेंगाची हद्द
२.	दक्षिणेस	३८१,१६८	शेवते गाव हद्द
३.	पूर्वेस	३८१,१६८	खुदेड गावठाण
४.	पश्चिमेस	३८१,१६८	शेवते गावठाण वेहेलपाडा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कोकण भवन, नवी मुंबई,
दिनांक १७ डिसेंबर, २०२४.

डॉ. राजेश देशमुख,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.